

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत लघु अभियान-१ (तेलबिया) व लघु अभियान-३ (वृक्षजन्य तेलबिया) या योजनांकरिता सन २०१७-१८ या आर्थिक वर्षातील केंद्र शासनाकडून पुनर्जिवित करून दिलेला निधी वितरीत करणेबाबत.

(लेखाशिर्ष २४०१ A४८६ व २४०१ A५०१)

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१८ / प्र.क्र.११ / कार्यासन.६

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२

दिनांक :- २५ जुलै, २०१८.

वाचा -

- १) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०१८ / प्र.क्र.६९ / अर्थ-३, दि.०२.०४.२०१८.
- २) केंद्र शासन, कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे पत्र क्रमांक १४-२/२०१८-सीअ-॥, दिनांक ५.०६.२०१८.
- ३) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय समक्रमांक दि.२७.०६.२०१८
- ४) कृषि व पदुम विभागाची नस्ती क्र. रागते-१०१८ / प्र. क्र.८०(भाग-२) / ४-अ.

शासन निर्णय-

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत लघु अभियान-१ (तेलबिया) व लघु अभियान-३ (वृक्षजन्य तेलबिया) राबविण्यासाठी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात लघु अभियान-१(तेलबिया) करीता मागणी क्र. टी-५, २४०१ पीक संवर्धन, ७९६- जनजाती क्षेत्र उपयोजना, (०१) (१४) कृषि उन्नती योजना- राष्ट्रीय तेलबिया व तेलताड लघु अभियान-१ तेलबिया (के.पु.यो.)(केंद्र हिस्सा ६० टक्के)(आक्षेप्यो) (२४०१ A४८६), ३३ अर्थसहाय्य या लेखाशिर्षाखाली रु.४२६.१२ लाख व लघु अभियान-३ (वृक्षजन्य तेलबिया) करीता मागणी क्र. टी-५, २४०१ पीक संवर्धन, ७९६- जनजाती क्षेत्र उपयोजना, (०१) (१६) कृषि उन्नती योजना- राष्ट्रीय तेलबिया व तेलताड लघु अभियान-३ वृक्ष आधारित तेलबिया (के.पु.यो.) (केंद्र हिस्सा ६० टक्के) (आक्षेप्यो) (२४०१ A५०१), ३३ अर्थसहाय्य या लेखाशिर्षाखाली रु.७.३१ लाख तरतुद करण्यात आलेली आहे. संदर्भात क्र.३ येथे नमूद शासन निर्णयान्वये लघु अभियान-१(तेलबिया) करीता (२४०१ A४८६), ३३ अर्थसहाय्य या लेखाशिर्षाखाली रु.९५.६८ लाख व लघु अभियान-३ (वृक्षजन्य तेलबिया) करीता (२४०१ A५०१), ३३ अर्थसहाय्य या लेखाशिर्षाखाली रु. ०.८३ लाख असा एकूण ९६.५१ लाख (अक्षरी रुपये शहान्नव लाख एकावन्न हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यात आलेला आहे.

२. आता, केंद्र शासनाने संदर्भ क्र. २ येथील पत्राद्वारे उपरोक्त योजनेसाठीचा सन २०१७-१८ या आर्थिक वर्षातील अखर्चित असलेला लघु अभियान-१(तेलबिया) करीताचा रु.१८१.२१ लाख व लघु अभियान-३ (वृक्षजन्य तेलबिया) करीताचा रु. ३.९८ लाख इतका निधी सन २०१८-१९ या वर्षात खर्च करण्यासाठी पुनर्जिवित केलेला आहे. यानुषंगाने कृषि व पदुम विभागाच्या संदर्भाधीन क्र. ४ येथील प्रस्तावास अनुसरून निधी लघु अभियान-१ (तेलबिया) करीता (२४०१ A४८६), ३३ अर्थसहाय्य या लेखाशिर्षाखाली रु. १८१.२१ लाख व लघु अभियान-३ (वृक्षजन्य तेलबिया) करीता (२४०१ A५०१), ३३ अर्थसहाय्य या लेखाशिर्षाखाली रु.३.९८ लाख असा एकूण १८५.१९ लाख (अक्षरी रुपये एक कोटी, पंच्याऐंशी लाख एकोणीस हजार फक्त) इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून अपर मुख्य सचिव (कृषि), कृषि विभाग, मंत्रालय, मुंबई यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (BEAMS) वितरीत करण्यास मंजूरी प्रदान करण्यात येत आहे.

३. सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आला आहे. नियंत्रण अधिकारी / विभागप्रमुख यांनी खर्चासंबंधीच्या सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखडयानुसार याच वर्षात सदर निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, लेखाशिर्षनिहाय / उपलेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती, निधी उपयोगिता प्रमाणपत्र, संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक; संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास; आदिवासी विकास विभाग व कृषि व पदुम विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत पाठवणेबाबत सूचना देण्यात यावी.

४. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात, अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी घटक कार्यक्रम क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी, जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर संनियंत्रण ठेवता येईल.

५. आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त आदिवासी लाभार्थ्यांकरिता व आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेर केलेली तरतूद त्या क्षेत्रातील आदिवासी लाभार्थ्यांकरिताच खर्च करण्यात यावी.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०७२५१६४८१५९२२४ असा आहे. सदर आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

रविंद्र दि.औटे

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. अपर मुख्य सचिव (कृषि) कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे
३. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
४. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक / नागपूर / ठाणे / अमरावती.
५. वित्त विभाग (अर्थसंकल्प- १९), मंत्रालय, मुंबई.
६. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ५ वा मजला, विधानभवन, मुंबई.

७. महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
८. कार्यासन क्र. २ व ९, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. निवड नस्ती (का.६), आदिवासी विकास विभा, मंत्रालय, मुंबई.